

दिनांक ३० जुलै च्या पटसंख्या निश्चितीनंतर
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे
समायोजन करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन.

ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक-जिपब-१०८/प्र.क्र.१३६/आस्था-१४,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक- २४ जून, २०१०.

संदर्भ-शासन परिपत्रक, जिपब-१०८/प्र.क्र.१३६/आस्था-१४, दि. ६ ऑक्टोबर, २००८.

परिपत्रक

शासनाच्या संदर्भाधीन दिनांक ६ ऑक्टोबर, २००८ च्या परिपत्रकाच्या परिच्छेद क्र.१ व उप परिच्छेद क्र.१ नुसार दरवर्षी दिनांक ३० सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित करून त्याआधारे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात आलेली आहेत. सदर मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करून, जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी "दिनांक ३० सप्टेंबर" ऐवजी "दिनांक ३१ जुलै" अखेर निश्चित करून, त्यानुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

२. प्रस्तुत प्रकरण आता, जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी "दिनांक ३० सप्टेंबर अखेर" ऐवजी "दिनांक ३१ जुलै अखेर" निश्चित करून अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, अशा सुधारित सूचना सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात येत आहेत. सदर सूचनेनुसार सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यवाही करावी. तथापि या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतच्या शासनाच्या संदर्भाधीन दिनांक ६ ऑक्टोबर, २००८ च्या परिपत्रकातील उर्वरित सर्व सूचना व मार्गदर्शक तत्वे आहे तशीच ठेवण्यात येत आहेत.

३. उपर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१००६२४१५२९३३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ब नावाने

(र. ग. सव्यद)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत.

- १) विभागीय आयुक्त (सर्व विभाग),
- २) उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्तांचे कार्यालय (सर्व विभाग),
- ३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
- ४) निवडनस्ती, कार्यासन-आस्था-१४, ग्राम विकास व जलसंधारण विभाग.